



## KOLHAPUR ENGINEERING ASSOCIATION

### भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साह संपन्न

कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष श्री.रणजीत शाहसोळा यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. मा.अध्यक्षांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उद्योगांच्या विजेचा स्थिर आकार, कामगार कायद्या होत असलेल्या बदला बाबत असोसिएशन करित असलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. स्थिर आकार व विजेचे दर कमी करण्यासाठीची लढाई सुरूच राहिल अशी ग्वाही उपस्थितांना दिली. सर्व औद्योगिक संघटनांच्या सहकार्याने याबाबत कायदेशिर लढाई लढण्याचा विचारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. उर्जा बचत करण्यासाठी उद्योगांचे मोफत उर्जापरिक्षण करण्याची सोय मेढाच्या सहकार्याने असोसिएशन उपलब्ध केली असून याचा लाभ घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले. असून आपल्या उद्योगांचे तसेच कामगार कायद्यात केंद्र शासनाने बदल प्रस्तावीत केले आहे. याबाबत वकिलांच्या सल्ल्याने हरकती व सूचना नोंदविण्याचे काम सुरू असून लवकरच याबाबत एक बैठक घेवून याबाबत पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मा.जाधवसोळा यांना उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोनाच्या पाश्चिमात्य सर्वांनी काळजी घ्यावी. घाबरून जावू नये. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, हातांची नेहमी स्वच्छता ठेवावी असे आवाहन केले. उद्योगांतील प्रलंबीत असलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करित असून सर्वांच्या सहकार्याने यात लवकरच यश मिळेल अशी आशा वाटते. भविष्यात उद्योगांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागणार असून उद्योगांमधील खर्चात बचत करण्यासाठी सर्वांनी विविध उपाय वापरावेत असे मन ज्येष्ठ उद्योजक श्री.रामप्रताप झंवरसोळा यांनी व्यक्त केले. यानंतर असोसिएशन तर्फे दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्योगवार्ता पाक्षिकाचा विशेषांक प्रसिध्द केला जातो. यावर्षीच्या अंकाचे प्रकाशन संचालक व मा.आमदार श्री.चंद्रकांत जाधवसोळा यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य संपादक श्री.नितिन वाडीकरसोळा यांनी विशेषांका बद्दलची माहिती दिली. अंक वाचनिय असून सर्वांनी याबाबतच्या अभिप्राय द्यावेत असे आवाहन केले. तसेच जाहीरात दारांनीही चांगला प्रतिसाद दिला असून त्यांचेही यावेळी आभार मानले.

कार्यक्रमावेळी सर्वांनी मास्क, हॅण्ड सॅनिटायझरचा वापर केला. तसेच यावेळी खबरदारीचा उपाया म्हणून सर्वांची टॅम्परेचर गन व्दारे तपासणी करून प्रवेश देण्यात आला तसेच आॅक्सीमिटर व्दारेही तपासणी करण्यात आली.

यावेळी मा.आमदार श्री.चंद्रकांत जाधव सर्व श्री.रणजीत शाह, हर्षद दलाल, दिनेश बुधले, प्रसन्न तेरदाळकर, कमलाकांत कुलकर्णी, बाबासो कौंडेकर, श्रीकांत दुधाणे, नितिन वाडीकर, सचिन मेनन, रामप्रताप झंवर, अमर करांडे,

जयदिप मांगोरे,चंद्रकांत चोरगे, संजय पाटील, किरण जाधव, किरण चरणे,सुभाष चव्हाण,हिंदूराव कामते, पृथ्वीराज कटके, मुबारक शेख, दिलावर शेख,प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे, मिलींद सार्दळ,राम कुंभार इ. उपस्थित होते.